

आदिवासी विकास विभागांतर्गत खरेदी करावयाच्या काही बाबी केंद्र शासनाच्या संस्थांच्या दर करारावर खरेदी करण्यास अनुमती देणेबाबत....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: शाआशा- २०१३/ प्र.क्र. ३४८/का-१३

आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई:- ४०० ०३२.
तारीख: २६ नोव्हेंबर, २०१३.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र. शाआशा-२०१३/ प्र.क्र.४४७/ का-१३, दिनांक ०४-०९-२०१३.
- २) शासन निर्णय क्रमांक: आ.वि. विभाग, क्र. शाआशा-२०१३/ प्र.क्र. ३४८/का-१३, दिनांक १६-०९-२०१३

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये खरेदी करावयाच्या बाबींसाठी तसेच निविदा मान्यतेसाठी विविध स्तरावरील वित्तीय मर्यादा विहित केलेली आहे. तसेच संदर्भाधीन क्र. १ येथील पत्र व २ येथील शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागांतर्गत आणि शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये रु. १.०० कोटी पेक्षा अधिक किंमतीची खरेदी दर कराराच्या आधारे न करता “ ई-निविदा” पध्दतीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाच्या संस्थांचे दर करार उपलब्ध असल्यास रु. १.०० कोटी पेक्षा अधिक किंमतीची खरेदी सदर दर कराराच्या आधारे करण्यास उद्योग विभागाने सहमती दिलेली आहे. सबब, वरील सहमतीनुसार या विभागाकडून सुधारीत सुचना निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

आदिवासी विकास विभागांतर्गत खरेदी करावयाच्या बाबींसाठी केंद्र शासनाच्या खालील संस्थांचे दर करार उपलब्ध असल्यास अशी रु.१.०० कोटी पेक्षा अधिक रक्कमेची खरेदी, सदर संस्थांच्या दर करारावर करता येईल. त्यासाठी “ ई-निविदा ” पध्दतीने निविदा मागवून खरेदी करण्याची आवश्यकता नाही. मात्र सदर खरेदीस संदर्भाधीन क्र. २ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या वित्तीय मर्यादा लागू राहतील.

- 1) Directorate of Advertising & Visual Publicity (DAVP)
- 2) Ministry of Information & Broadcasting, GOI' New Delhi.
- 3) Directorate of Medical Education & Reaserch (DMER)
- ४) ESIC and.
- ५) Director General of Supplies & Disposal (DGS&D)

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११२६१७३८४२२६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ना. शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) प्रधान सचिव (उद्योग) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) सर्व विभागीय आयुक्त .
- ५) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई / नागपूर.
- ६) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ७) सर्व जिल्हाधिकारी.
- ८) अपर आयुक्त, नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर.
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
- ११) महालेखापाल (लेखा परिक्षा) - १ / २ , मुंबई / नागपूर.
- १२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - १ / २ , मुंबई / नागपूर
- १३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १४) सर्व जिल्हा कोषाधिकारी.
- १५) मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १६) मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १७) मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास , यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १८) वित्त विभाग (ब्यय-४), विनियम, मंत्रालय, मुंबई.
- १९) संचालक, उद्योग / सार्वजनिक आरोग्य / ग्रंथालये / शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई / पुणे.
- २०) सर्व कार्यासन अधिकारी / अवर सचिव / उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.
- २१) निवडनस्ती, कार्यासन- १३, आदिवासी विकास विभाग